

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील  
उपयोजना मार्च, २०१० अधिवेशनात अर्थसंकल्पित झालेल्या  
"शालेय शिक्षण" उपशिर्षाखालील योजनांतर्गत (राज्यस्तरीय)  
तरतूदीचे वाटप.....

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.२/का.६  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक :- १८ ऑगस्ट, २०१०

**वाचा :** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०.१०/सीआर ६५/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक ३ एप्रिल, २०१०  
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०१०/प्र.क्र. ७१/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक १८ मे, २०१०

**शासन निर्णय :-** आदिवासी उपयोजनांतर्गत "शालेय शिक्षण" या उपशिर्षाखाली २०१०-११ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतूदीचे व योजनांचे वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रक अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील "शालेय शिक्षण" या उपशिर्षाखालील योजनांना सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या तरतूदीनुसार खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे. त्यांनी या तरतूदी कॅश फ्लो प्रमाणे खर्च कराव्यात.

३. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतूद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

४. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.


५. सर्व नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहित प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी / नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची नियंत्रक अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१००८१८१९३१२४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
(सु.द.नाईक)  
कार्यासन अधिकारी  
१८/०८/२०१०

प्रति,

संचालक, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे. ( ३ प्रती )

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

संचालक, प्रौढ शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / अमरावती/ ठाणे.

**सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.**

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

**सर्व अधिकारी / कक्ष अधिकारी ,आदिवासी विकास विभाग, मंत्रालय,मुंबई.**

निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील मार्च, २०१० च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सामान्यशिक्षण</b> <b>योजनेचे नाव :- माध्यमिक</b> <b>शाळांच्या तुकड्यांना वेतन अनुदान</b> <b>मंजूर करणे</b> <b>(राज्यस्तर)</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक :- टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :- २२०२- सर्वसाधारण शिक्षण- पंचवार्षिक योजनांतर्गत</b> <b>योजना-०२-माध्यमिक शिक्षण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती</b> <b>क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) माध्यमिक</b> <b>शाळांच्या तुकड्यांना वेतन अनुदान मंजूर करणे</b> <b>(२२०२ १९०१) ३५, सहाय्यक अनुदाने (वेतन)</b>		
<b>जिल्हयाचे नाव</b>	<b>२०१०-११ साठी केलेली तरतुद</b>	<b>२०१०-११ ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
<b>एकुण</b>	<b>१२६४७६</b>	सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई	शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,मंत्रालय, मुंबई.	